

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी  
समिती, अमरावती कार्यालयासाठी दिनांक  
१.२.२००७ पासून भाड्याने घेतलेल्या  
इमारतीचे भाडे मंजूर करण्याबाबत.

## महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक - इमाभं-११०८/प्र.क्र.४/का-१७

मंत्रालय, मुंबई-४०००३२.

दिनांक :-२६ जून, २००८.

- पहा** :-१) वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक विअप्र-१०००/प्र.क्र.४६/२००१/ विनियम, दिनांक ११ जुलै, २००१.
- २) आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे यांचे पत्र क्रमांक आस्था-२००३/प्र.क्र.४९/का-१/२००४, दिनांक १ ऑगस्ट, २००७.
- ३) सह आयुक्त तथा उपाध्यक्ष, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, अमरावती यांचे अ.शा. पत्र क्रमांक सआवउ/अजप्रतस/अम/का-१/४९५/०८, दि.२२.२.२००८.
- ४) कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अमरावती यांचे क्र.५६८२/आरे/ दिनांक २४ जून, २००८ चे पत्र

**प्रस्ताविक** :- अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, अमरावती या कार्यालयाकरिता श्रीमती अर्चना विजयकुमार देशमुख यांची इर्विन चौक, मोर्शी रोड, अमरावती येथील इमारत दिनांक १.२.२००७ पासून रु.२६१००/- (रुपये सव्वीस हजार शंभर फक्त ) दरमहा (महानगर पालिका कर / नगर परिषद कर / ग्रामपंचायत कर/ विद्युत आकारणी / पाणी पुरवठा कर वगळून ) या भाडे दराने भाड्याने घेण्यात आलेली असून सदर भाडे वाजवी असल्याचे कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अमरावती यांनी प्रमाणित केलेले आहे. श्रीमती अर्चना विजयकुमार देशमुख यांच्याबरोबर इमारत भाडे करारही करण्यात आलेला आहे. सदर भाडे मंजूर करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधिन होता.


**शासन निर्णय** :- शासन आता या निर्णयाद्वारे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, अमरावती या कार्यालयाकरिता श्रीमती अर्चना विजयकुमार देशमुख यांची इर्विन चौक, मोर्शी रोड, अमरावती येथील इमारत रु.२६१००/- (रुपये सव्वीस हजार शंभर फक्त ) दरमहा (महानगर पालिका कर / नगर परिषद कर / ग्रामपंचायत कर/ विद्युत आकारणी / पाणी पुरवठा कर वगळून ) या भाडे दराने भाड्याने घेण्यास मंजूरी देत असून सदर भाडे दराने दिनांक १.२.२००७ पासून देय असलेले भाडे श्रीमती अर्चना विजयकुमार देशमुख यांना त्वरीत अदा करण्यास मंजूरी देत आहे.

२. प्रकरणाधिन खर्च सन २००८-०९ या वित्तीय वर्षात भाडेपट्टीसाठी संबंधित अर्थशिर्षाखाली मंजूर असलेल्या तरतूदीतून भागविण्यात यावा.

३. हा शासन निर्णय वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक विअप्र-१०००/प्र.क्र.४६/२००१/ विनियम, दिनांक ११ जुलै, २००१ सोबतच्या परिशिष्ट - वित्तीय अधिकार नियम पुस्तिका, १९७८ भाग-पहिला, उपविभाग-एक, अनुक्रमांक-१०, नियम क्रमांक ११५ आणि महाराष्ट्र आकस्मिक खर्च नियम १९६५ मधील नियम १४७ (३) अनुसार प्रशासनिक विभागास प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून निर्गमित करण्यात येत आहे.

४. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्र.२००८०६२६१६५५००००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

  
( सु.द.पडवळ )  
अवर सचिव

प्रती,

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.

सह आयुक्त तथा उपाध्यक्ष, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, अमरावती

महालेखापाल ( लेखा व अनुज्ञेयता )-१/२, महाराष्ट्र, मुंबई / नागपूर.

महालेखापाल (लेखा परिक्षा ) -१/२, महाराष्ट्र, मुंबई / नागपूर.

अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.

निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई.

जिल्हा कोषा अधिकारी, पुणे, नाशिक, अमरावती.

वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.

श्रीमती अर्चना विजयकुमार देशमुख, २८५, वार्ड नं.२४, इर्विन चौक, मोर्शी रोड, अमरावती.

खाजगी सचिव, मा.मंत्री, आदिवासी विकास.

कक्ष अधिकारी (का-७), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई

निवड नस्ती (का-१७)

वेगळ्याक बारावा, आ.वि.वि.